



मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित.

:: प्रधान कार्यालय ::

" मुंबई बँक भवन", २०७, डॉ.दादाभाई नौरोजी रोड,
फोर्ट , मुंबई ४०० ००१, दूरध्वनी - २२६१७१ ५४ ते ५९



जीवन विमा पॉलिसी /
एन.एस.सी. किसान
विकास पत्राच्या
तारणावरील कर्ज धोरण

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित

दिनांक ०१/०१/२०२६ पर्यंत अद्यावत बदलासह कर्ज धोरण

जीवन विमा आणि NSC / किसान विकास पत्र तारणावर कर्ज

१	जीवन विमा पॉलिसीच्या तारणावरील कर्ज	विमा पॉलिसीधारकांस विमा पॉलिसीच्या सरेंडर मुल्यांच्या ९०% कमाल रु.४०.०० लाख (एका व्यक्तिस सर्व प्रकारच्या कर्ज मर्यादा मिळून) (दिनांक ०४/०६/२०२४ रोजीच्या कर्ज विभागातील कार्यालयीन सुचनेनुसार) जास्तीत जास्त ३६ महिने किमान विमा पॉलिसीची अंतिम देय तारीख या पैकी जी अगोदर असेल त्या मुदतीपर्यंत राहिल. मात्र विमा पॉलिसी प्रथम बँकेच्या नावे असाईन करून द्यावी लागेल.
---	-------------------------------------	--

जीवन विमा पॉलिसीच्या तारणाच्या अटी व शर्ती : कर्ज धोरण

- १) अर्जदारास मुंबई बँकेच्या नजीकच्या शाखेत बचत खाते उघडावे लागेल.
- २) अर्जदारास बँकेचे नाममात्र सभासद व्हावे लागेल.
- ३) अर्जदाराच्या मुळ विमा पॉलिसी (सरेंडर मुल्य संबंधित कंपनीकडून लेखी घेवून) बँकेच्या नावे असाईनमेंट करून द्याव्या लागतील तदनंतरच मंजूर कर्जातून उचल दिली जाईल.
- ४) अर्जदारांच्या विमा पॉलिसीच्या सरेंडर मुल्यांच्या ९०% जास्तीत जास्त रु.४०.०० लाख इतके कर्ज ३६ मासिक परतफेडीच्या हप्त्यानी अथवा तीन वर्षाकरीता अधिकर्ष कर्ज स्वरूपात मंजूर केले जाईल.
- ५) कर्जावरील व्याजदरात वेळोवेळी होणार बदल कर्जदारावर बंधनकारक राहतील.
- ६) दरमहाचा कर्ज हप्ता पुढील महिन्याचे २० तारखेच्या आत भरणा करावयास पाहिजे अन्यथा थकीत रक्कमेवर २% प्रमाणे जादा दंडव्याज आकारण्यात येईल. त्याशिवाय कर्ज हप्त्याच्या रक्कमेनुसार दरमहा रु.२५०/- लेट पेमेंट चार्जेस आकारण्यात येतील.
- ७) आगाऊ सहाय्य केलेले १२ कोरे धनादेश सादर करावे लागतील.
- ८) वरीलपैकी कोणत्याही अटीत बदल करण्याचा वगळण्याचा अथवा जादा अट समाविष्ट करण्याचा अधिकार बँकेस राहिल.

२	एन.एस.सी. व किसान विकास पत्राच्या तारणावर कर्ज	प्रमाणपत्राच्या दर्शनी मुल्यांच्या ८०% व तीन वर्षावरील प्रमाणपत्राच्या दर्शनी मुल्यांच्या ९०% कमाल रु.५.०० लाखापर्यंत अधिकर्ष कर्ज किमान १२ महिने व कमाल ६० महिने मुदतीने किंवा तारण पत्राची DUE DATE विचारात घेवून त्या तारखेपर्यंत मंजूर करण्यात येईल. अ) दरमहिन्याच्या १५ तारखेपर्यंत व्याज भरले नाही तर लेट पेमेंट चार्जेस रु.७५/- अधिक सर्व्हीस टॅक्स खात्यावर नावे टाकून वसूल केले जातील. (केंद्रकार्यालयाचे कार्यालयीन सूचना क्र. मुंबई बँक / हिशेब विभाग/फा-सेवा शुल्क/२०१२-१३/ दिनांक २४.०७.२०१२) ब) दरमहा महिना अखेरीस फोलीओ चार्जेस म्हणून रु.५०/- आकारणेत येतील. क) आगाऊ सहाय्य केलेले १२ कोरे धनादेश घेण्यात येतील.
---	--	--

कर्ज उचलीच्या वेळी घ्यावयाची कागदपत्रे :

- | | |
|---------------------------------|-----------------------|
| १) वचन चिठ्ठी (PROMISSORY NOTE) | RS. 1/- REVENUE STAMP |
| २) CONTINUING GURANTEEE | RS.100/- STAMP DUTY |
| ३) AGREEMENT FOR LOAN | RS.100/- STAMP DUTY |